



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,
दापोली-४१५७१२, जि. रत्नागिरी

अपारंपरिक ऊर्जा साधने

लघु मार्गदर्शक पुस्तिका



विद्युत व अपारंपरिक ऊर्जा विभाग,
कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय,
डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठ, दापोली
जिल्हा- रत्नागिरी -४१५७१२ (महा)

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

पेटी सौर चूल

सौर ऊर्जेच्या सहाय्याने रोजच्या जेवणातील सर्व पदार्थ पेटी सौर चुलीद्वारे

शिजवता येतात. ऋतु, हवामान, वेळ,

अन्नाचा प्रकार, पदार्थाची जाडी यावर

अन्न शिजण्याचा कालावधी अवलंबून

असतो.पेटी सौर चूल एक चौकोनी पट्टी

असून यामध्ये कमी तरंगलांबी असणार

सुर्यकिरणे काचेमधुन सहज आत जातात.

आत असलेल्या काळया रंगाच्या

धातुच्या डब्यावर सौरकिरणशोषली

जातात. धातुपात्राद्वारे उत्सर्जित सौर किरणाची तरंगलाबी जास्त असल्याने ती

काचेच्या बाहेर जाऊशकत नाहीत त्यामुळे सौर पेटीच्या आतिल भागात तापमान

वाढते. सौर पेटीला पादशक्ति दोन काचानमध्ये थोडे अंतर ठेवून ते झाकण

रबरपट्टीद्वारे घट बसविले जाते. त्यामुळे पेटीतील उष्णता जास्त काळ टिकते.

सौर पेटीचुल उन्हात ठेवल्यास पेटीमध्ये ठेवलेली काळया रंगाची धातुची भांडी

तापतात आणि त्यातील अन्न तापमान वाढीमुळे ठराविक कालावधीनंतर शिजते.

सुर्यकिरणाच्या प्रखरतेवर व उष्णता रोधकाच्या कार्यक्षमतेवर सौर पेटीतील

तापमान अवलंबून असते. बिजागिरीच्या सहाय्याने चौकटीस लावलेल्या परावर्तीत

काचेमुळे (आरसा) सुर्यकिरणे संकलीत करण्याचे क्षेत्र वाढविता येते. या परावर्तीत

काचेमुळे सुर्यकिरणे परावर्तीत होऊन पारदर्शक काचेतुन आतील काळया रंगांच्या

धातुच्या डब्यावर शोषली जातात व पेटीतील तापमान वाढते.या परावर्तक काचेचा

(आरसा) कोन सुर्याकिरणाचे परावर्तन पेटीमध्ये होईल, अशा प्रकारे ठेवल्यास १५

ते २५ अंश सेल्सअसपर्यंत जादा तापमान मिळते. सौर पेटीचुल $60 \times 60 \times 20$

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

सें मी., ५०५५०५१६.५ सें मी.आणी ६०५६०५१७ सें मी. या आकारामध्ये बाजारात उपल्बध आहेत. एक परावर्तक (आरसा) असलेल्या सौरचुलीमध्ये बाहेरील तापमाना पेक्षा ७० ते ११० अंश सेल्सअस अधिक तापमान मिळते. त्यामुळे अन्न शिजण्यास मदत होते. पेटी सौर चुलीद्वारेचपाती व रोटी वगळून रोजच्या जेवणातील सर्व पदार्थ, तळण्याचे पदार्थ वगळून सर्व न्याहरीचे पदार्थ तयार करता यस्तीत.

पेटी सौर चुलीची फायदे

१. पर्याप्ती सौर चुलीचा वापराकरिता कुठल्याही इंधनाची गरज नाही पर्याप्ती सौर चुलीचा नियमित वापर कल्यास वर्षकाठी ३—४ स्वर्ण सिलेंडरची बचत होऊ शकत.
२. पर्याप्ती सौर चुलीमुळा वल्याची बचत तर होत शिवाय यामध्या का वल्या चार पदार्थ शिजवता यस्तीत.
३. पर्याप्ती सौर चुलीत अन्न शिजवल्याना अन्नातील जीवनसत्त्व राखला जात.
४. यामध्या अन्न शिजविण्याकरिता दखारखाची गरज लागत नाही.
५. पर्याप्ती सौर चुलीत शिजवल्या अन्न बन्याच वल्याची गरम राहत.
६. पर्याप्ती सौर चुलीच्या वापरामुळा प्रयावरणाची निगा राखली जात शिवाय पारंपरिक इंधनाची बचत होत.

पेटी सौर चुलीचा मर्यादा:

१. पर्याप्ती सौर चुलीचा ऊत्कृष्ट वापर स्वच्छ सूर्य प्रकाशामध्यात होतो.
 २. पर्याप्ती सौर चुलीमध्या तळण्याचे पदार्थ करता येत नाही.
- केंद्रीय सौर चुल / पॅराबोलिक सौर चुल



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी



ज्या पदार्थाना शिजण्यासाठी जास्त तापमानाची आवश्यकता असते त्या करीता केंद्रीय सौर चुल/पॅराबोलिक सौर चुलीचा वापर होतो. सौर पॅराबोलीक कुकरचा उपयोगक्षमीत कमी वेळेमध्ये कोणतीही अतिरिक्त ऊर्जा नवापरता स्वयंपाक करण्यासाठी होतोण हा सौर कुकर, पॅराबोलीक आकाराच्या तबकडीपासून बनविण्यात येतो. या सौर कुकरची निर्मिती करतांना मुख्यतः एम. एस. रॉड, चकाकी दिलेली अल्यूमिनियम पत्रा, लोखंडी पट्टी, स्क्रू इत्यादींचा वापर करण्यात येतो. पॅराबोलीक सोलर कुकर हा सुड्या भागाच्या रुपात उपलब्ध असून त्याची जोडणी अत्यंत सोपी असते. हा सोलर कुकर घरगुती तसेच होस्टेल्स, धाबे इत्यादी ठिकाणी स्वयंपाक करण्यास उपयुक्त आहे. यामध्ये एकाच वेळेला ५ ते ७ माणसांचे अन्न ३० ते ४० मिनिटात शिजविले जाते. त्यामुळे या कुकराच्या वापराने विविध प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ कमी वेळात बनविणे शक्य आहे. वापरण्यास अत्यंत सोपा व कोठेही वाहून नेता येणारा असा हा बहुपयोगी कुकर असून यामध्ये सर्व प्रकारचे भाजण्याचे पदार्थसळ्डा करता येतात. यामध्ये आपला नेहमी वापरातला प्रेशर कुकर ठेवून त्यामध्ये सर्व प्रकारचे अन्न शिजविता येते.

केंद्रीय/पॅराबोलीक सौर चुलची फायदे :—

१. केंद्रीय/पॅराबोलीक सौरकुकर हा इंधन बचत करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतो.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

२. स्वच्छ व चांगल्या सूर्यप्रकाशात केंद्रीय कुकरद्वारेएक तासामध्ये अन्न शिजवू शकतो.
३. केंद्रीयसौर कुकर हाताळण्यास आणि स्वच्छ करण्यास अगदी सोपा आहे.
४. केंद्रीयसौर कुकर टिकाऊ, सुरक्षित व अधिक कार्यक्षम आहे.
५. केंद्रीयसौर कुकर दिवसातून कितीही वेळा वापरता येतो. (उन असेपर्यंत)

केंद्रीय / पॅराबोलिक सौर कुकरच्या मर्यादारू

१. केंद्रीय / पॅराबोलिक सौर कुकरचा ऊत्कृष्ट वापर स्वच्छ सूर्यप्रकाशामध्यै होतो.
२. केंद्रीय / पॅराबोलिक सौर कुकर वापर करतांना कुकरचा केंद्रबिंदू साधण्यासाठी नियमित लक्ष दण्डगरजद्दी आहे □
३. उच्च तापमानांमुळे केंद्रीय / पॅराबोलिक सौर कुकर वापर करतांना सुरक्षा सावधगिरी गरजद्दी आहे □

सौर उष्णजल संयंत्र

सौर ऊर्जेचा वापर उष्णतेच्या स्वरूपात करून त्यापासून गरम पाणी मिळविण्यासाठी सौर उष्णजल संयंत्राचा वापर केला जातो. घरगुती वापरासाठी प्रचलित असलेल्या गिझरच्या तुलनेत प्रचंड प्रमाणात ऊर्जेची बचत होते. सौर उष्णजल संयंत्रामध्ये ६० ते ८० अंश सेल्प्सअस तापमानापर्यंत पाणी गरम करता येते. अशा पद्धतीची सौर उष्णजल संयंत्र घरगुती तसेच औद्योगिक क्षेत्र, हॉटेल्स, वसतिगृहे, रुग्णालये इत्यादीमध्ये बसविता येऊ शकतात.

फ्लॅट प्लेट सौर उष्णजल संयंत्र :—



कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

सौर संकलन दक्षिणेकडे तोंड करून भुप्रतलांशी . १५ अंश इतका कोन करून उभे केलेले असतात. सौर संकलकामध्ये तांब्याच्या दोन मोठया २५ मि. मी. व्यासांच्या पाईप (हेड) व त्यांना १२ मि. मी. व्यासांच्या तांब्याच्या ९ उभ्या नळ्या (राईझर) जोडलेल्या असतात. या नळ्यांना पातळ काळ्या रंगाचे सिलेक्टिव कोटींग केलेले असतेवत्यामुळे सूर्यप्रकाश शोषून त्यातील ऊर्जेमुळे पाणीगरमहोते. सर्व तांब्याच्या नळ्या, पत्रा बाहेरील ॲल्युमिनीयमच्या पत्र्याच्या पेटीमध्ये बसविलेल्या असून उष्णतेचा —हास रोखण्यासाठी त्याखाली ५० मि. मी. ग्लासवुस या उष्णतारोधकाचा थर देऊनत्यावर ४ मि. मी. जाडीची मजबूत काच बसविली असते. सौर संकलकातील काळ्या रंगाच्या तांब्याच्या पाईपवरपडणारी सौर ऊर्जा शोषली गेल्यानेपाईपमधील पाणी साधारनताढ०ते ७५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम होते. सौर संकलकात गरम होणारे पाणी साठविण्यासाठी उष्णता रोधक किंवा गरम पाण्याची टाकी वापरली जाते व उष्णतेचा—हास रोखण्यासाठीया टाकीच्या सर्व बाजूने १०० मि. मी. जाडींचा ग्लासवुलचा थर दिलाजातो. या टाकीमुळे पाणी गत्रभर गरम राहून पहाटे तसेच २४ तास गरम पाण्याचा पुरवठा करता येतो. या टाकीमध्येच ढगाळ वातावरणामध्ये गरम पाणी तयार करण्यासाठी अतिरिक्त तापकाची (हीटर) सोय उपलब्ध केलेली असते.

निर्वात द्यूब सौर उष्णजल संयंत्ररूप



निर्वातनळी संयंत्राचा महत्वाचा भाग असून हि दोन पारदर्शक बोरोसिलिकट] नळ्या क्रमक्रमध्ये टाकून तयार करतात. या मध्ये बाहेरीत ४७ मीमी व्यासाची नळी असून तिचा

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

आत काळ्या रंगाची सिलखिक्कव कोटिंग कल्ली ३७ मीमी व्यासाची दुसरी नळी असत^ए संयंत्रामधील केंद्रित नळी निर्वात असल्यामुळे उष्णतेची दृहास होत नाहीण संयंत्राची केंद्रित नळी गोलाकार असल्यामुळे जास्तीत जास्त सौर किरण सतत नळीवर पडतात त्यामुळे नळीमधील पाणी गरम होते

सौर उष्णजल संयंत्राचे फायदे:

१. संयंत्रातून २४ तास गरम पाणी मिळते
२. संयंत्राचा वापर करून वर्षाकाठी २००० युनिटची बचत करता यस्ते
३. संयंत्र मांडणी अत्यंत सोपे कमी दखिभालीचे आहे
४. संयंत्र ५० ते ५०० लिटर क्षमतेच्यामुळे उपलब्ध असून त्याचा वापर विविध अनुप्रयोगामध्ये करता यस्ती.

सौर उष्णजल संयंत्राच्या मर्यादा:

१. संयंत्राची किंमत जास्त आहे
२. चांगल्या कार्यक्षमतेसाठी निरभ्र सूर्यप्रकाश असणे आवश्यक आहे

टनेल टाईप सौर ड्रायर



कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



सौर ऊर्जेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर पदार्थ सुकविण्यासाठी या प्रकारच्या सौर ड्रायरचा उपयोग केला जाऊ शकतो.या ड्रायरची उभारणी पूर्व पश्चिम अशी असते.यामध्ये अल्ट्राब्हायोलेट किरणांपासून संरक्षित पॉलीइथिलीनची फिल्म ;पारदर्शक आवरणद्वारा अर्धवर्तुळाकार लोखंडी सांगाड्यावर घालण्यात येते. या आवरणाद्वारे सुर्यकिरणे ड्रायरमध्ये विना अडथळा शिरतात. ड्रायरचा तळभाग सिमेंट कॉक्रीटचा असून त्यावर काळा रंग लावण्यात येतो. काळ्या रंगामुळे सुर्यकिरणांमधील ऊर्जा शोषून घेतली जाते. मात्र जास्त तरंग लंबीची तळाद्वारे उत्सर्जित ऊर्जा बाहेर न पडल्यामुळे आतील तापमानात वाढ होते. संकलकाच्या बाजूस थंड हवेच्या प्रवेशासाठी खालील बाजूस छिंद्रे असून त्याद्वारे वातावरणातील थंड हवा संकलकामध्ये प्रवेश करते व आतील उष्णतेमुळे ती गरम होते वगरम हवा आपल्या गुणधर्मनुसार वर सरकत जाऊन चिमणीद्वारा बाहेर पडत. संकलकाची आतील उत्तर बाजूस उष्णतारोधक काळ्या संगाचा लोखंडी पर्फा वापरून ऊर्जेचान्हास टाळता येतो. टनेल टाईप सौर ड्रायरमध्ये वाळविण्यासाठीचे पदार्थ ट्रम्पिंगप्रसरवून कमीत कमी वेळात सुकवली जाते. या सौर टनली ड्रायरचा कार्यक्षम वापर करून कमीत कमी वल्टमध्ये [मासळीए बट्टीणणि फलणि] भाज्या इत्यादी चांगल्या प्रकार सुकविता यस्तीत या सौर टनली ड्रायरची वाळवणी क्षमता १०० किंवऱ्ये असून याच्या वापरा मुळ उघड्यावर वाळवण्यासाठी लागणाऱ्या वल्टच्या ३० टक्के वर्ल्टच्यांची बचत होते. टनेल टाईप सौर ड्रायरचे फायदे :-

१. धान्य हवाबंद व बंधिस्त संकलकामध्ये सुकविल्यामुळे पक्षांपासून तसेच किडयांपासून संरक्षण होते.
२. धान्य, भाजीपाला व फळे वेगाने सुकविल्यामुळे नुकसान कमी होते.



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

३. पदार्थातील आर्द्रता कमी केल्यामुळे साठवणीच्या काळात पदार्थाला बुरशी लागण्याचे प्रमाण नगण्य असते.
४. या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची अतिरिक्त उर्जा वापरली जात नाही.
५. सौर ड्रायरमध्ये धान्य सुकविल्यास धान्याचे कापणी पश्चात नुकसान कमी होते.

सौर टनेल ड्रायरची मर्यादा :-

१. या सौर ड्रायरची वाळवण कार्यक्षमता वातावरणावर अवलंबून आहे □
 २. या सौर ड्रायरची उभारणी करण्याकरिता जास्त जागा व पैशांची आवश्यता असते □
- सौर फोटोव्होल्टाईक पंप



उंचसखल व दुर्गम भागात अखंडीत विद्युत उर्जेचा पुरवठा ही एक अत्यंत खर्चिक व अवघड बाब आहे. डोंगराळ भागात सुपारी, नाराळ, काजू, आंबा, इत्यादी पिकांसाठी तसेच सामुदायिक पाणी पुरवठा योजनेसाठी नदी, नाले किंवा विहिर इत्यादी स्त्रोतापासून पाणी पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो. सौर पंप प्रणालीमध्ये चार मुख्य भाग असतात, १. सौर फोटोव्होल्टाईक मॉड्युल पॅनल २. विद्युतभार कंट्रोलर ३. प्रत्यावर्ती ;कण्बद्ध पंप व ४. पाईप.

सौर पंप प्रणालीमध्ये फोटोव्होल्टाईक मॉड्युल हा मुख्य भाग असून यामध्ये अनेक सौर मॉड्युल एकमेकांना पंपाच्या शक्तिनुसार जोडलेले असतात. सौर मॉड्युल पॅनल एका मजबूत स्टॅंड वर बसवलेले असून विशिष्ट संरचतेनुसार

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

मॉडयुलर सूर्यकिरणाने ९० अंशाच्या कोनामध्ये मॉडयुल वर पडतील अशा पद्धतीने रचना करण्यात येते. सौर किरणे मॉडयुलर ९० अंश कोनात पडल्यास अधिक कार्यक्षमतेने काम करतात. सौर किरणे मॉडयुलमध्ये तयार होणारी प्रत्यावर्ती विद्युत ऊर्जा कंट्रोलरद्वारे प्रत्यावर्ती मोटार पंप विद्युत बॅटरी शिवाय काम करतात. स्वच्छ सूर्यप्रकाश असताना ३ अश्वशक्ती; २७००० च सौर पंपाद्वारे प्रति दिन १,००,००० लीटर पाणी १५ मीटर खोलीवरुन (बैं चन्डच) व ८० मीटर खोलीवरुन (बैं चन्डच) उपसता येते. अतीदुर्गम क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठीविठिक सिंचन प्रणालीद्वारे शेती सिंचनासाठी होऊ शकतो. सौर प्रत्यावर्ती पंप सकाळी ८.३० वाजल्यापासून ते संध्याकाळी ४.३० वाजेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यास विनातकार कार्य करतात. सौर पंप उपयोगामध्ये नसताना सौर बॅटरी चार्जिंग प्रणालीद्वारे बॅटरी चार्जिंग करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो. विद्युत भारित बॅटरीद्वारे कनवर्हटर वापरुन विविध विद्युत उपकरणे घरगुती वापरासाठी उपयोगात येऊ शकतात.

सौर फोटोवोल्टाईक पंपाचे फायदे :—

१. सौर फोटोवोल्टीक पंप निसर्गामध्यविनामूल्य उपलब्ध असणाऱ्या सौर उर्जेवर कार्य करत
 २. सौर फोटोवोल्टीक पंप प्रणाली हि प्रदूषण विरहित व दीर्घकाळ टिकणारी असून तकरार विरहित आहे
 ३. सौर फोटोवोल्टीक पंप सेंट्रिफुगल आणि सबमर्सीबिल प्रकारामध्यउपलब्ध आहे
 ४. सौर फोटोवोल्टीक पंप ०.५ त ५ लीच क्षमतेच्युतपलब्ध आहे
- सौर फोटोवोल्टीक पंपाच्या मर्यादारू
१. सौर फोटोवोल्टीक पंपाची उभारणी करण्याकरिता जास्त पैशांची आवश्यता असत
 २. सौर फोटोवोल्टीक पंपाची उभारणी करण्याचा ठिकाणी सावली पडत काम नये

कांडीकोळसामशीनरू

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

जैवइंधन जसावत, टरफल, झाडांचीपानलाकडांचा भुसा व इतर शस्ती अवश्य बारीक करून त्यामध्यार्माईंडर म्हणजेच गाईच म्हशीचे शाष्ट्रे गिरणीतलार्माया गलतापीठ मिसळवून या मशीनद्वारकांडी कोळसा तयार करता यस्ती.

स्कूप्रेस कांडी कोळसा मशीन:



स्कूप्रेस कांडी कोळसा मशीनचमुख्य भाग स्कूए डायए हॉपर, इलेक्ट्रिक मोटर आणि पॉवर ट्रान्समिशन प्रणाली असाहेत्ये बारीक कलील जैव इंधन बाईंडिंग साहित्यात ;गाईच म्हशीच गिरणीतलार्माया गलतापीठ इत्यादीद्वय योग्य त्या प्रमाणात मिसळवून हॉपर मध्य टाकाव मशीन मधील वर्तुळाकार फिरणारा स्कू हॉपरमधील साहित्या सतत उच्च दाबान डायकड प्रकावतो व १.६ ते ३.२ सेंटीमीटर व्यासाच व ५.६ सेंटीमीटर लांबीचा कांडी कोळसा डायमधून बाहे पडतोण

पिस्टन प्रेस कांडी कोळसा मशीन :

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी



पिस्टन प्रस्तु कांडी कोळसा मशीनच मुख्य भाग रसिप्रोक्टिंग पिस्टन, फ्लायव्हील, टेंपर्डाय, इलेक्ट्रिक मोटर आणि पॉवर ट्रान्समिशन प्रणाली अस आहे बारीक कल्ला १० मिलीमीटर लांबीच जैवइंधन बाईंडिंग साहित्यात ;गाईच / म्हशीच शण्टी गिरणीतल वाया गल्ला प्रीठ इत्यादीद्वय योग्य त्या प्रमाणात मिसळवून हॉपरमध्य एकाव रसिप्रोक्टिंग पिस्टन हॉपरमधील साहित्या सतत टेंपर्ड डायकड क्लकलतो व ११२ मिलीमीटर लांबीचा कांडी कोळसा टेंपर्ड डायमधून बाहे पडतो व आपणास रुळासारख ट्रिंक कांडी कोळसा मिळतो.

कांडी कोळसा मशीनचे फायदे :

१. कांडी कोळसा वातावरणास अनुकूल आहे
२. खुल्या जैवइंधनापक्षी कांडी कोळसा बॉयलरमध्य आतत्यान जलतो.
३. खुल्या जैवइंधनापक्षी कांडीकोळसा अधिक कार्यक्षम असून त्यापासून जास्त ऊर्जा मिळते
४. कांडीकोळसा उत्पादनामुळ शक्तिक्षयांना स्वयंम रोजगाराची संधी उपलब्ध होते

कांडीकोळसा मशीनच्या मर्यादा :

१. कांडीकोळसा निर्मिती प्लांट उभारणीकरिता जास्त पैशांची आवश्यकता असते

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

२. कांडीकोळसा पाण्याच्या संपर्कात आल्यास तसेही अतिदमट वातावरणांत सुट्टफडतात /

तुटतात.

सुधारित स्टोव्ह चूल:

सुधारित स्टोव्ह चूल हि शास्त्रशुद्ध पद्धतीनांसाठी असता जणकून ज्वलनीय क्षमता वाढतातही तसेही इंधनाची व वज्राची बचत, पारंपरिक चुलीच्या तुलनातही धूर विरहित व स्वयंपाकासाठी सोयीस्कर असता.

लक्ष्मी सुधारित चूल:

हि चूल दोन तोंडाची मातीची असून यामध्यांलाकूडे शस्ती अवश्य याचा वापर स्वयंपाकासाठी होतो. यामध्यांलाकूड जाळण्यासाठी ज्वलन कक्ष व खालचा बाजूस राखस्थिठी खड्डा असतोण चुलीतील होणार धूर बाहेर काढण्याकरिता चुलीला चिमणी धूरांडसिमेंटचा पाईप अथवा नळीद्वारा बसवली असतातही या चुलीचा वापर ५.७ माणसांचा स्वयंपाकासाठी होतो.

भाग्य लक्ष्मी सुधारित चूल:

हि चूल दोन तोंडाची मातीची असून यामध्यांलाकूडे शस्ती अवश्य याचा वापर स्वयंपाकासाठी होतोण यामध्यांलाकूडलावण्याचा जागी तीन पायाची लोखंडी जाळी वापरल्यामुळे ज्वलनाकरीत सातत्यानप्रुणी हवा मिळतात ज्वलन चांगलहोतातही या चुलीचा वापर ७.९ माणसांचा स्वयंपाकासाठी होतो.

भातंतूस चूल:

हि नांआण करण्याजोगी लोखंडी चूल असून यामध्यांभातंतूस जाळण्यासाठी हॉपरए ज्वलन कक्ष व खालचा बाजूस राखस्थिठी भांड असतातही या चुलीचा वापर ३.४ माणसांचा स्वयंपाकासाठी होतोण या चुलीचवजन साधारणत: ५ किग्रे असून हाताळण्यासाठी अत्यंत सोपी आहेतही भातंतूस चुलीचा वापर स्वयंपाकासाठी तसेही पाणी गरमकरण्यासाठी होतो.

ऊर्ध्वपतन चूल:

हि चूल दुहाई लोखंडाच्या पत्र्याची असून यामध्यांज्वलनासाठी लाकडाचा उपयोग स्वयंपाकासाठी होतोण यामध्यांलाकूड जाळण्यासाठी ज्वलन कक्षाए भांडठळण्यासाठी नॉब व खालचा बाजूस राखस्थिठी भांड असतातही चुलीच्या बाहीला व आतील पत्र्याच्या पोकळीतून हवस्थिठी मार्ग असतो जणकून ज्वलन चांगलहोतातही या चुलीचा वापर ५.६ माणसांचा स्वयंपाकासाठी होतो.



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,
दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी



बायोमास गॅसिफायर:—



जैवघटक पदार्थ उदाण लाकडाचे तुकडे, शेतीतील टाकाऊ अवशेषांचे गॅसिफायर सयंत्रात अर्धवट ज्वलन करून क्रम शीर उष्म—रासायनिक प्रक्रिया ज्वलनशील प्रोडयूसर

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

गॅसची निर्मिती (महत्वाचा घटक कार्बन मोनॉक्साईड व हायड्रोजन) केली जाते. या प्रोड्युसर गॅसचउष्णातामान साधारणतः १०००.१२०० किलोकॉलोरी प्रति घनमीटर असत बायोमास गॅसिफायर संयंत्राचा वापर मोठ्या स्तरावर अन्न शिजविण्याकरिता, पाणी गरम करण्याकरिता केला जाऊ शकतो.

बायोमास गॅसिफायर के दंडगोलाकार कंटर्सि असून त्याला वरील बाजूस जैवपदार्थ टाकण्यासाठी हॉपर, ज्वलनासाठी लागणारी हवा व राखच्छी साठवण खालच्या बाजूस असत आणि संयंत्रात तयार झालेली प्रोड्युसर गॅस वरच्या बाजूतून प्राप्त होतो. सायकलोन सफ्टवेरचा वापर प्रोड्युसर गॅसमधील राख व धुळीचक्रण वर्किंगक्रण्यासाठी होतो व प्रोड्युसर गॅसचा वापर इंजिन चालून वीज निर्मितीसाठी होतो. तसेही गॅसबर्नरचा वापरून मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी व पाणी गरम करण्यासाठी उपयोग होतो.

बायोमास गॅसिफायरचे फायदे:

१. बायोमास गॅसिफायर पासून ज्वलनाकरिता स्वच्छ गॅससारखा स्वच्छ गॅस तयार होतो.
- २- बायोमास गॅसिफायर पासून वीजनिर्मिती करून ग्रामीण विधुतीकरण व इतर उपयोगसाठी वापर होतो.

बायोमास गॅसिफायरच्या मर्यादा:

१. या संयंत्रातून गॅसनिर्मिती सुरु होण्यासाठी साधारणतः अर्धा तके तास वर्षी लागतो.
२. या संयंत्राची कार्यक्षमताए गॅसची गुणवत्ताए गॅसमधील घटक इत्यादी वर्षांमुळे बदलतात.



DEPARTMENT OF ELECTRICAL AND OTHER ENERGY SOURCES

SOLAR COOKER (सौरचूल)

- Cooking of daily food items



- रोजच्या जेवणातील अन्न शिजवण्यासाठी.

SOLAR TUNNEL DRYER (टनेल)

सौर वाळवणी यंत्र)

- Drying of agricultural products by solar energy
- सौरऊर्जेचा वापर करून पदार्थ सुकविण्यासाठी.



Uses: Cooking of food without fuel

वापर—इंधनविरहित अन्न शिजवणे.

Uses: Drying of Vegetables, Fish, Fruits, Grains etc.

वापर— धान्य, भाजीपाला, फळे, मासे इ. वेगाने सुकवण्यासाठी.

Biomass Gasifier (बायोमास गॉसिफायर)

- Production of clean gases in the exhaust and burns like natural gas/LPG.
- बायोमासपासुन ज्वलनशिल स्वच्छ

IMPROOVED COOK STOVE (सुधारित चूल)

- Cooking of food with minimum fuel and smoke in house.
- कमीइंधन व धुरविरहित अन्न शिजवण्यासाठी



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

गैस तयार करणे.



Use- Power Generation and Cooking.

वापर—विजनिर्मिती व स्वयंपाकरीता.

Uses- Smokeless cooking of food items

वापर—धुरविरहित

घरगुती

स्वयंपाकासाठी.

BRIQUETTING PLANT (कांडी कोळसा संयंत्र)

- Briquetting निमस from waste agricultural residue
- शेती अवशेषांपासून कांडीकोळसा तयार करणेसाठी.

CASHEW NUT SHELL LIQUID (CNSL) EXTRACTION

- (काजू टरफल तेल काढण्याचे संयंत्र)

- Cashew nut shell extractor is used to extract the CNSL oil from cashew nut shell.

- सौरउर्जेचा प्राबोलीक कुकरच्या सहाय्याने काजू टरफलांपासून तेल काढण्यासाठी उपयोग .



Use-Fuel for burning in Boiler or Cooke Stove

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org



डॉ. बालासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली-४१५७९२, जि. रत्नागिरी

वापर.—बॉयलर व स्टोव्ह / चुलीकरीता
जळाऊ इंधन म्हणुन वापर.



Use-CNSL oil used for
automobile brake fluid,
Paints, Anti-rusting Varnish,
Wood primer etc.

वापर—यंत्राचवंगन, प्रायमर,
वॉर्निश, बुरशीनाशक इ. करीता.

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, दापोली

atickkv@gmail.com

www.dbskkv.org